

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सन १९६१ पर्यंतच्या व PRB मध्ये नोंद असलेल्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरीता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी निधी वितरीत करण्याबाबत...
लेखाशीर्ष-२०५९ ४५३१ (योजनांतर्गत)

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: योजना-२०२२/प्र.क्र.८१/बांध-४
५ वा मजला, बांधकाम भवन, २५ मझबान पथ,
फोर्ट, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१
तारीख : १३ जुलै, २०२२

वाचा :-

- १) शासन परिपत्रक, ग्राम विकास विभाग क्रमांक: आढावा-२०१५/प्र.क्र.२५८/पंरा-७, दिनांक ०१ डिसेंबर, २०१५.
- २) शासन परिपत्रक, ग्राम विकास विभाग क्रमांक: अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३, दिनांक ४ एप्रिल, २०२२.

शासन निर्णय :

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता संपूर्ण अर्थसंकल्पास मंजूरी मिळाली असून जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सन १९६१ पर्यंतच्या व PRB मध्ये नोंद असलेल्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरीता, एकूण ४०००.०० लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पीत झालेली असून, मंजूर तरतूदीच्या २१ टक्केच्या मर्यादेत या लेखाशीर्षांतर्गत खर्च भागविण्याकरीता वित्त विभागाने रु.८४०.०० लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिली आहे.

०२. वित्त विभागाच्या वाचा मधील अनुक्रमांक २ येथील दिनांक ०४ एप्रिल, २०२२ च्या परिपत्रकात नमुद केल्यानुसार, प्रशासकीय विभागांना दिलेल्या निधी वितरणाच्या अधिकाराच्या विहित मर्यादेच्या अधीन राहून, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सन १९६१ पर्यंतच्या व PRB मध्ये नोंद असलेल्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरीता, रु. ८४०.०० लक्ष (अक्षरी रु. आठ कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी सहायक अनुदान माहे जुलै, २०२२ च्या कॅश फ्लो मध्ये मंजूर करून, खालीलप्रमाणे जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर कामांसाठी विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून निधी खर्च करण्यात यावा.

०३. यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे मंजूरीबाबत जी कार्यपध्दती अवलंबिण्यात येत होती, तीच कार्यपध्दती अवलंबून कामे मंजूर करण्यात यावीत. इमारती देखभाल दुरुस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने विहीत केलेले नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कामे करण्यात यावीत. दुरुस्ती पुर्वीचे व दुरुस्ती नंतरचे फोटो जतन करून ठेवण्यात यावेत. तसेच सदरचा निधी जी कामे पुर्ण होऊन वापरात येणार आहेत, त्यांच्यासाठीच खर्च करण्याची दक्षता जिल्हा परिषदेच्या संबंधित कार्यकारी अभियंता (बांध.) यांनी घ्यावी.

०४. मंजूर कामाचे तुकडे न पाडता आवश्यकतेनुसार ई-निविदा कार्यपध्दतीचा अवलंब करून कामाचे आदेश देणे आवश्यक राहिल.

-: निधी वितरणाचे विवरणपत्र :-

(रु.लाखांत)

लेखाशीर्ष २०५९ ४५३१ खाली जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी वितरीत करण्यात आलेला निधी		
अ.क्र.	जिल्ह्याचे नाव	वितरीत करण्यात आलेला निधी
१	२	३
१	ठाणे	१००.००
२	औरंगाबाद	१६८.५०
३	रायगड	८०.००
४	अमरावती	१२५.००
५	गोंदिया	५६.५०
६	वर्धा	२००.००
७	नंदुरबार	६०.००
८	हिंगोली	५०.००
एकुण		८४०.००

०५. या कामांकरीता होणारा खर्च मागणी क्र. एल-३ "२०५९, सार्वजनिक बांधकामे, ८०-सर्वसाधारण, १९६ जिल्हा परिषदा/जिल्हा स्तरीय पंचायत समितींना सहाय्य (०१) स्थानिक (स्तर) क्षेत्रातील योजना, (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, २७ लहान बांधकामे, (२०५९ ४५३१) (योजनांतर्गत)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठीसाठी करण्यात आलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

०६. वरीलप्रमाणे ज्या कामाच्या प्रयोजनार्थ निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तो त्याच कामावर तात्काळ खर्च करून, सदर सहाय्यक अनुदानाच्या विनियोजनासंबंधीचे उपयोगिता

प्रमाणपत्रे, महालेखापाल, संबंधीत विभागीय आयुक्त यांना पाठवून त्याची प्रत या विभागाकडे आठ दिवसांत पाठविण्याची जबाबदारी संबंधित मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहिल. तसेच सदर अनुदानाच्या विनियोजना संबंधी महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात आलेल्या उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत तसेच, संबंधित जिल्हा परिषदेने कोण-कोणत्या कामावर निधी खर्च केला याचा तपशील शासनास विहित मुदतीत पाठविण्यात न आल्यास पुढील सहायक अनुदान वितरीत केले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

०७. प्रस्तुतचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या शासन परिपत्रक, दि.०४.०४.२०२२ मधील अटी-शर्तीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०७१३१२४५४८७१२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(प्रविण जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधानपरिषद, विधानभवन मुंबई.
२. अ.मु.स. (ग्रा.वि. व पं.रा.), बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबई.
३. सचिव (मु.मं.ग्रा.स.यो.), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. सचिव (बांधकामे) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई- ३२.
५. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. विभागीय आयुक्त, विभागीय कार्यालय, नाशिक, कोकण, औरंगाबाद, अमरावती व नागपूर.
८. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता / लेखापरिक्षा, महाराष्ट्र-१ मुंबई /महाराष्ट्र - २, नागपूर.
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१०. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सर्व.

११. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१२. कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१४. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१५. उपमुख्य लेखा परिक्षक, जिल्हा, ठाणे, औरंगाबाद, रायगड, अमरावती, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार व वर्धा.
१६. वित्त विभाग (व्यय- १५ , अर्थ-३) मंत्रालय, मुंबई-३२.
१७. कार्यासन अधिकारी, वित्त-१ व वित्त-७, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. निवडनस्ती, कार्यासन बांधकाम-४, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.